

मनापासून वाटतं तेच करा;  
यश हमखास आहे!

गोष्ट  
एका  
खऱ्या  
'इटीयट'ची

संयुक्ता

अनुवाद : उषःप्रभा पागे



ही संयुक्ता.  
दिल्लीसारख्या 'कॉस्मोपॉलिटन' शहरात  
जन्मली, वाढली.  
तिला तुमच्या-आमच्याप्रमाणेच  
वेगवेगळ्या विषयांत रस होता.  
मग तिनं सरधोपटपणे महाविद्यालयीन  
शिक्षण न घेता, आपल्याला  
हवं तेच शिकायचं ठरवलं.  
आई वडीलही गेटच! त्यांनी तिला  
चक्क साथ दिली. मग ही मुलगी घेन्नईला  
हातमागावर विणकाम शिकली, गाणं शिकली,  
'इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठा'ची  
तिनं पदवी-सुवर्णपदकासह-मिळविली. त्यानंतर तिनं  
'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग' मधला  
पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला

आता ती आंध्रप्रदेशातल्या पोचमपल्ली इथे  
हातमाग विणकरांच्या संस्थेमध्ये काम करते.  
निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांबरोबर तिचा संपर्क आहेच.  
परंतु विशेष म्हणजे आपलं काम करता करता  
मानवजातीच्या 'समते' साठीही ती झटते आहे.  
या खऱ्या गौरीचं तात्पर्य एकच –  
मनापासून वाटतं, तेच करा. यश हमखास आहे।



राजहंस प्रकाशन प्रा. लि. / पुणे

विश्वनाथ

या पुस्तकातील कोणताही मजकूर, कोणत्याही स्वरूपात वा माध्यमात पुनःप्रकाशित अथवा संग्रहित करण्यासाठी लेखक आणि प्रकाशक दोघांचीही लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.



गोष्ट, एका खऱ्या 'इंडियट'ची  
संयुक्ता

अनुवाद : उषःप्रभा पागे

संपादक : सुजाता देशमुख

प्रकाशक

© दिलीप माजगावकर

राजहंस प्रकाशन प्रा. लि.

१०२५, सदाशिव पेठ

पुणे - ४११ ०३०

फोन - (०२०) २४४७३४५९

फॅक्स : २४४३३७१९

E-mail : rajhansprakashan1@gmail.com

Website : www.rajhansprakashan.com

मुद्रक

रोहन एंटरप्रायझेस

१६/२, 'स्वोजस'

सहवास सोसायटी

कर्वेनगर

पुणे - ४११ ०५२

Learning the Heart Way  
Samyuktha

मूळ इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशक

अदर इंडिया प्रेस, गोवा

© राजहंस प्रकाशन प्रा. लि.

अक्षरजुळणी

मानस एंटरप्रायझेस

अंकिता अपार्टमेंट्स, विठ्ठलवाडी,

हिंगणे, पुणे ४११ ०५१

फोन : ९७६५६३२१२४

मुखपृष्ठ : रविमुकुल

मुद्रितशोधन : ज्योत्स्ना बोर्डे,

पूजा कुलकर्णी

आवृत्ती पहिली : मे २०१०

ISBN 978-81-7434-498-4

किंमत : १०० रुपये